

**TILAK MAHARASHTRAVIDYAPEETH, PUNE**  
**M.A. YOGA**  
**EXAMINATION :APRIL/MAY-2024**  
**THIRD SEMESTER**  
**Sub. :Basics of Diet & Nutrition (301)**

**Date: 02/05/2024**

**Total marks: 60**

**Time: 2.00 pm to 4.30 pm**

**Instructions:**

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

**Q. 1. Multiple choice questions. (10)**

1. The rich sources of iron include -----.  
a) Green leafy vegetables                          b) Dates  
c) Meat & its products                            d) All of the above.
2. The amount of protein required by a healthy adult is -----.  
a) 0.5g/kg/day                                      b) 5.0/kg/day  
c) 1.0g/kg/day                                      d) 3.0g/kg/day
3. Calcium is essential for -----.  
a) Muscle contraction                              b) Bone mineralization  
c) Blood clotting                                    d) All of the above
4. The percentage of total calories obtained from carbohydrates for a healthy adult should be in the range -----.  
a) 50-60%    b) 25-30%  
c) 10-15%    d) 80-90%
5. Which among the following is an anti-scurvy vitamin?  
a) Vitamin D                                        b) Vitamin C  
c) Vitamin A                                        d) Vitamin E
6. ----- & ghee in equal amounts should be avoided.  
a) Honey     b) Sesame oil  
c) Curd    d) All of the above.
7. One must eat food that is \_\_\_\_\_.  
a) Snigdha    b) Ushna  
c) Ruksha    d) Both a & b
8. Ghee must be stored in ----- utensil.  
a) Wooden    b) Plastic  
c) Copper    d) All the above.
9. Examples of vayaviya foods are -----.  
a) Potato    b) Khakra  
c) Bread    d) All of the above.

10. ----- foods should be avoided by Pitta prakruti.
- Ushna
  - Guru
  - Tikshna
  - Both a & c.

**Q. 2. Write the answers in short (Any Four)**

(20)

- Classification of Aahar.
- Functions & sources of Vitamin A.
- Types of carbohydrates along with their sources.
- Importance of appropriate food consumption for effective yoga practices.
- Visham bhojan.
- Importance of eating green leafy vegetables.

**Q. 3. Write the answers in brief (any two)**

(30)

- What are fats? Explain their functions, types & sources.
- Give the ill effects of regular consumption of junk foods.
- Explain ashta aahar vidhi visheshayatan in detail.

**मराठी रूपांतर**

---

**सूचना :** १. सर्व प्रश्नसोडविणे आवश्यक आहे.  
२. उजवीकडील अंक त्याप्रश्नांचेगुण दर्शवितात.

**प्र.१. योग्य पर्याय निवडा.**

(१०)

- खालीलपैकी लोहाचा उत्तम स्त्रोत ----- आहे.
  - हिरवा भाजीपाला (पालेभाज्या)
  - खजूर
  - मांस व मांसपदार्थ
  - वरीलपैकी सर्व
- निरोगी प्रौढ व्यक्तिला आवश्यक प्रथिनांचे प्रमाण ----- असते.
  - ०.५ग्रॅम/किलो/दिवस
  - ५.०ग्रॅम/किलो/दिवस
  - १.०ग्रॅम/किलो/दिवस
  - ३.०ग्रॅम/किलो/दिवस
- कॅल्शियम ----- साठी आवश्यक आहे.
  - स्नायूंच्या आकुंचनासाठी
  - हाडांमधील गर वाढण्यासाठी
  - रक्त गोठवण्यासाठी
  - वरील पैकी सर्व
- निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी कार्बोदकांमध्ये मिळणाऱ्या एकुण कॅलरीजची टक्केवारी या श्रेणीत असावी--
  - ५०-६०%
  - २५-३०%
  - १०-१५%
  - ८०-९०%
- खालीलपैकी कोणते एँटी स्कर्वी जीवनसत्त्व आहे?
  - जीवनसत्त्व ड
  - जीवनसत्त्व क
  - जीवनसत्त्व अ
  - जीवनसत्त्व ई
- आणि तूपाचे एकत्रीकरण करणे टाळावे

- अ) मध  
क) दही  
ब) तीळाचे तेल  
ड) वरील पैकी सर्व
७. एखाद्याने ----- गुणधर्म असलेले अन्न सेवन (ग्रहण) करावे  
अ) स्थिर  
क) रुक्ष  
ब) उष्ण  
ड) अ आणि ब दोन्ही
८. तूप हे ----- पात्रात काढून ठेवावे.  
अ) लाकडीपात्र  
क) तांब  
ब) प्लास्टिक  
ड) वरील पैकी सर्व
९. खालीलपैकी हे वायवीय अन्नाची उदाहरणे आहेत.  
अ) बटाटा  
क) ब्रेड  
ब) खाकरा  
ड) वरीलपैकी सर्व
१०. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने ----- गुणधर्म असलेले अन्न खाणे टाळावे.  
अ) उष्ण  
क) तीक्ष्ण  
ब) गुरु  
ड) अ आणि क दोन्ही

#### प्र.२. थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेहीचार)

(२०)

- १) आहाराचे वर्गीकरण
- २) जीवनसत्त्व अ चे कार्य आणि स्त्रोत
- ३) कार्बोदंके- प्रकार आणि स्त्रोत
- ४) प्रभावी योगासनांसाठी योग्य अन्न सेवनाचे महत्त्व स्पष्ट करा
- ५) विषम भोजन
- ६) हिरव्या पालेभाज्या सेवन करण्याचे महत्त्व

#### प्र.३. सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)

(३०)

- १) वसा-व्याख्या, कार्य, प्रकार आणि स्त्रोत स्पष्ट करा.
  - २) सतत अहितकर आहार सेवनामुळे शारिरावर होणारे दुष्परिणाम सविस्तर लिहा.
  - ३) ‘आहार विधी विशेषायतन’ विस्तृत वर्णन करा.
-